



तथागतांची तुलना अनेक वैद्यासी केली जाते. वैद्य ज्याप्रमाणे रोगाचे मुळ जाणुन औषध सुचवितो आणि रोग्याला दुकखमुक्त करतो, रोगमुक्त करतो. त्याचप्रमाणे तथागत सर्वोत्तम अष्टांगिक मार्गाच्या उपायाने मानवजातीला मानसिक आरोग्य मिळवून देतो. इथे मात्र नेहमीचा वैद्य व शारीरीक व्याधीवरील औषधोपचार हाच संदर्भ आहे. संघात रहाणाच्या भिक्खुंना बदलणाऱ्या क्रतुमानानुसार, हवा, पाणि इत्यादी बदलांना तोंड देताना अनेक रोग होत. उन्हाळ्यात उलट्या आणि अशक्तपणा हा त्रास अनेकांना होई. त्यासाठी आपल्या रोजच्या आहारातील पदार्थच औषध म्हणून तथागतांने सुचविले. आजही या पदार्थाचा - म्हणजे तूप, लोणी, तेल, मध व काकवी यांची औषध म्हणून किंवा औषधासारखा उपयोग केला जातो. जरुरीप्रमाणे भिक्खुने या औषधांचा उपयोग करावा. अशी तथागताने भिक्खु संघाला परवानगी दिली. कुठलाही नियम योग्यवेळी, शिथील केला पाहिजे. असा एक अत्यंत व्यवहारीक दृष्टीकोन (महावग्गातील) या पाठात दिसून येतो.

“तेन समयेन तथागतो सावत्थियं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्स आरामे। तेन खो पन समयेन भिक्खुनं सारदिकेन आबाधेन फुट्टानं यागु’पि पीता उगच्छति, भत्तं पि भुत्तं” उगहति। ते तेन किसा होन्ति, लुखा, दुब्बण्णा, उप्पण्डुप्पण्डुकजाता, धमनिसन्थतगता। अद्वसा खो तथागतो ते भिक्खु किसे, लूखे, दुब्बण्णे, उप्पण्डुप्पण्डुकजाते धमनिसन्थगते।”

“अथ खो तथागतो रहोगतस्स पटिसल्लीनस्स एवं चेतसो परिवितक्षो उदपादि - ‘किं नु खो अहं भिक्खुनं भेसज्जं अनुजानेयं। यं भेसज्जच्चेव अस्स भेसज्जसम्मतञ्च लोकय्य, आहारत्थञ्च फेरेय्य, न च ओळारियो आहारो पञ्जायेय्या’” ति। अथ खो तथागतो एतदहोसि - “इदानि खो पञ्च भेसज्जानि, सेय्यथीदं - सप्पि, नवनीतं, तेलं, मधुं, फाणितं, भेसज्जानि चेव भेसज्जसम्मतानि च लोकस्स, आहारत्थञ्च फरन्ति, न च ओळारिको आहारो पञ्जायति। यन्नुनाहं भिक्खुनं इमानि पञ्च भेसज्जानि अनुजानेयं, काले पटिग्हेत्वा काले परिभुज्जितुं” ति।

तेन खो पन समयेन भिक्खु तानि पञ्च भेसज्जानि काले, पटिग्हेत्वा काले, परिभुज्जन्ति। तेसं यानि पि तानि पाकतिकानि लुखानि भोजनानि तानिपि नच्छोदन्ति, पगेव सेनेसिकानि। ते तेन चेव सारदिकेन आबाधेन फुट्टा, इमिना च भत्ताच्छादकेन, तदुभयेन मिय्योसोमताय किसा होन्ति, लुखा, दुब्बण्णा, उप्पण्डुप्पण्डुकजाता, धमनिसन्थतगता।

अथ खो तथागता एतस्मिं निदाने एतस्मिं पकरणे धम्मिं कथं कत्वा भिक्खुं आमन्तेसि - “अनुजानामि भिक्खवे, तानि पञ्च भेसज्जानि पटिग्हेत्वा काले पि विकाले पि परिभुज्जितुं” ति।

(महावग्ग - भेसज्जकथा - विनयपिटक)

**सारदिक (वि.)** – शरदरुतुतील.

**उगच्छति (क्रि.)** – उलटून पडतो.

**भुतं (वि.)** – खालेला.

**दुब्बण्णा (वि.)** – दुर्बळ, असक्त.

**रहोगत (वि.)** – एकान्तात असतांना.

**पटिसळीनस्स (वि.)** – एकान्तात ध्यान धारणा करीत असतांना.

**परिवितक्को (पु.)** – विचार, विमर्श.

**अनुजानेय्य (अनुजानाति-क्रि.)** – मी परवानगी देणे योग्य आहे.

**काले** – योग्य वेळी, भिक्खुंच्या भोजनांची जी ठराविक वेळ बुद्धाने सांगितली होती त्यावेळी (च).

**भत्ताच्छन्दकेन** – (वि.) अयोग्य आहाराने.

**काकवी (स्त्री.)** – ऊसाच्या रसाचा घटू पाक.

**आबाध (पु.)** – रोग.

**भत्तं (नपु.)** – भात.

**लुखा (वि.)** – रुक्ष, कोरडे.

**धमनिसन्थतगता** – ज्याचे अवयव रक्तवाहिन्यानी भरलेले आहेत म्हणजे ज्यांच्या शरिरावर अशक्तपणामुळे शिरा दिसत आहेत असे.

**भेसज्जं (नपुं.)** – औषध.

**आहारतं फरेय्य (वि.)** – प्रमुख, स्थूल.

**नच्छादेन्ति** – नीटपणे खाऊ शकत नव्हते.

**सेनेसिक** – (सेनेसिक) स्निग्ध, म्हणजेच तेलतुपाचा वापर केलेले जड जेवण.

